

सोलापूर विद्यापीठ, सोलापूर  
व्यवस्थापन परिषदेच्या १०८ व्या (तातडीच्या) बैठकीचा कार्यवृत्तांत  
शनिवार, दि.१९ ऑगस्ट, २०१७ सकाळी ११:३० वा.

व्यवस्थापन परिषदेची १०८ वी (तातडीची) बैठक शनिवार, दि.१९ ऑगस्ट, २०१७ रोजी सकाळी ११:३० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरुमहोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	प्रा. डॉ. मालदार एन. एन. - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. घनवट ए. ए.	सदस्य
३)	डॉ. एस. एम. देशपांडे, विभागीय सहसंचालक (उ.शि.), सोलापूर मा. शिक्षण संचालक (उ.शि.) पुणे यांचे प्रतिनिधी	सदस्य
४)	डॉ. डी. आर. नंदनवार, प्र.विभागीय सहसंचालक (उ.शि.) पुणे मा. शिक्षण संचालक (तं.शि.) मुंबई यांचे प्रतिनिधी	सदस्य
५)	प्रा. पी. प्रभाकर, प्रभारी कुलसचिव	सदस्य सचिव
६)	डॉ. शेवाळे बी. सी., वित्त व लेखा अधिकारी	कायम निमंत्रित
७)	श्री. रोकडे एम. एस., प्र. संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	कायम निमंत्रित

**स्वागत:**

मा. प्र. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

**अनुपस्थिती:**

व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस मा.अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

[ ०१ ] अधिष्ठाता मंडळाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०७ मधील तरतूदीनुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते २०२२-२३ या पाच वर्षांच्या कालावधीची सोलापूर विद्यापीठाची तयार केलेली सर्व समावेशक सम्यक योजना व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१६-१७ ते २०२०-२१ या पाच वर्षांचा सुधारीत दिर्घकालिन बृहत आराखडा तयार करून विविध अधिकार मंडळाच्या मान्यते अन्वये मा.सचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद तथा शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांना या कार्यालयाच्या दि. २४/०३/२०१७ रोजीच्या पत्रान्वये मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे.

दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ दि.०१/०३/२०१७ पासून लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे दि.०८/०६/२०१७ रोजी सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु, प्र.कुलगुरु, कुलसचिव, विधी अधिकारी व इतर अधिका-यासह मा.मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व मा.अप्पर मुख्य सचिव यांचे समवेत सहयात्री अतिथीगृह मलबार हिल, मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत मा. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महोदयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १०७ (१) अन्वये सम्यक योजना तयार करण्याची कार्यवाही करण्यासाठी आस्थापना विभागाने दि.१७/७/२०१७ रोजी कळविल्यानुसार कार्यवाही करण्यासाठी दि.२४/७/२०१७ रोजी टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदयांनी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते २०२२-२३ या पाच वर्षांकरिता सर्व समावेशक सम्यक योजना (Comprehensive Perspective Plan) तयार करणेकामी दि.१६/८/२०१७ पूर्वी सूचना, प्रस्ताव किंवा शिफारशी जाहीर आवाहनाद्वारे मागविण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार प्राप्त झालेल्या अ.क्र. १ ते १९ सूचना / शिफारशी विचारात घेवून सर्व समावेशक सम्यक योजना तयार करावयाची आहे).

सबब, सदरचा विषय दि.१८/०८/२०१७ रोजीच्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत ठेवला असता, त्यावर अधिष्ठाता मंडळाने खालील प्रमाणे ठराव केलेला आहे.

"महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०७ मधील तरतूदीनुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते २०२२-२३ या पाच वर्षांच्या कालावधीची सोलापूर विद्यापीठाची सर्व समावेशक सम्यक योजना तयार करण्यासाठी दि.१६/८/२०१७ पर्यंत विद्यापीठास खालील विविध घटकाकडून प्राप्त झालेल्या सूचना, प्रस्ताव व शिफारशी विचारात घेवून सर्व समावेशक योजना तयार करण्यात आलेली आहे. सदर सर्व समावेशक योजना व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात येत आहे."

- १.श्री विद्या विकास मंडळ, मंगळवेढा
- २.श्री हुनमान शिक्षण प्रसारक संस्था, माळशिरस
- ३.अक्कलकोट एज्युकेशन सोसायटी, अक्कलकोट
- ४.अर्णव उच्च माध्यमिक विद्यालय, सासुरे फाटा, वैराग, ता.बार्शी
- ५.न्यू सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर
- ६.अॅड. असिफ अ.गन्नी तांबोळी, नगराध्यक्ष, बार्शी नगरपरिषद, बार्शी.
- ७.अविनाश भारत मांजरे, उपसभापती पंचायत समिती, बार्शी.
- ८.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) बार्शी शहर, बार्शी
- ९.अॅड. दिलीप सोपल, आमदार, बार्शी.
१०. श्री. राजेंद्र विठ्ठल राऊत, माजी आमदार, बार्शी.
११. जनरल सेक्रेटरी, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी.
१२. श्री. दिलीप माने, अध्यक्ष, कै.आमदार ब्रम्हदेवदादा माने शिक्षण व सामाजिक प्रतिष्ठान, बेलाटी.
१३. धैर्यशिल राजसिंह मोहिते-पाटील, अध्यक्ष, शिवरत्न शिक्षण संस्था, अकलूज.
१४. प्राचार्य, संगमेश्वर कॉलेज, सोलापूर
१५. अध्यक्ष, सावली बहुउद्देशीय सेवा संस्था, बार्शी, जि.सोलापूर
१६. अध्यक्ष, जय शिवराय प्रतिष्ठान, बार्शी
१७. श्री.सागर काळे, शहरमंत्री, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, शाखा बार्शी.
- १८.अध्यक्ष, माता एकविराई बहुउद्देशीय क्रिडा व सांस्कृतिक मंडळ, बार्शी, जि.सोलापूर
१९. अध्यक्ष, उडान फाऊंडेशन, बेदराई गल्ली, कसबा पेठ, बार्शी, जि.सोलापूर

अधिष्ठाता मंडळाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०७ मधील तरतूदीनुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते २०२२-२३ या पाच वर्षांच्या कालावधीची सोलापूर विद्यापीठाची तयार केलेली सर्व समावेशक सम्यक योजना व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठरावः महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०७ मधील तरतूदीनुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते २०२२-२३ या पाच वर्षांच्या कालावधीची सोलापूर विद्यापीठाची तयार केलेली सर्व समावेशक सम्यक योजनेबाबत अधिष्ठाता मंडळाने केलेली शिफारस दुरुस्तीसह स्विकारून महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ३१ (y) नुसार विद्या परिषदेस सर्वानुमते शिफारस करण्यात आली.

[ ०२ ] अधिष्ठाता मंडळाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०७ मधील तरतूदीनुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाची सोलापूर विद्यापीठाची तयार केलेली सर्व समावेशक सम्यक योजनेशी अनुरूप अशी वार्षिक योजना व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ.

(टिपणी: प्रस्तुत विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाचा अल्पकालिन बृहत आराखडा तयार करुन विविध अधिकार मंडळाच्या मान्यते अन्वये मा.सचिव, महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद तथा शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांना या कार्यालयाच्या दि.२४/०३/२०१७ रोजीच्या पत्रान्वये मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे.

दरम्यानच्या कालावधीत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ दि.०१/०३/२०१७ पासून लागू केलेला आहे. त्याचप्रमाणे दि.०८/०६/२०१७ रोजी सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरु, प्र.कुलगुरु, कुलसचिव, विधी अधिकारी व इतर अधिका-यासह मा.मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग व मा.अप्पर मुख्य सचिव यांचे समवेत सहयात्री अतिथीगृह मलबारहिल, मुंबई येथे झालेल्या आढावा बैठकीत मा.कुलगुरु महोदयांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्यासाठी आस्थापना विभागाने दि.१७/७/२०१७ रोजी कळविल्यानुसार कार्यवाही करण्यासाठी दि.२४/७/२०१७ रोजी टिपणी सादर केली असता, मा.कुलगुरु महोदयांनी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाची सोलापूर विद्यापीठाची सर्व समावेशक सम्यक योजनेशी अनुरूप अशी वार्षिक योजना तयार करणेकामी दि.१६/८/२०१७ पूर्वी सूचना, प्रस्ताव किंवा शिफारशी जाहीर आवाहनाद्वारे मागविण्यास मान्यता दिलेली आहे. त्यानुसार प्राप्त होणा-या शिफारशी विचारात घेवून सर्व समावेशक सम्यक योजनेशी अनुरूप अशी वार्षिक योजना तयार करावयाची आहे.)

सबब, सदरचा विषय दि.१८/०८/२०१७ रोजीच्या अधिष्ठाता मंडळाच्या बैठकीत ठेवला असता, त्यावर अधिष्ठाता मंडळाने खालील प्रमाणे ठराव केलेला आहे.

"महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०७ मधील तरतूदीनुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ते २०२२-२३ या पाच वर्षांच्या कालावधीची सोलापूर विद्यापीठाची सर्व समावेशक सम्यक योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेशी अनुरूप अशी शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाची वार्षिक योजना तयार करण्यात येत असून सदर वार्षिक योजना व्यवस्थापन परिषदेस शिफारस करण्यात येत आहे."

अधिष्ठाता मंडळाने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०७ मधील तरतूदीनुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाची सोलापूर विद्यापीठाची तयार केलेली सर्व समावेशक सम्यक योजनेशी अनुरूप अशी वार्षिक योजना व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०७ मधील तरतूदीनुसार शैक्षणिक वर्ष २०१८-१९ या वर्षाची सोलापूर विद्यापीठाची तयार केलेली सर्व समावेशक सम्यक योजनेशी अनुरूप अशा वार्षिक योजनेबाबत अधिष्ठाता मंडळाने केलेली शिफारस दुरुस्तीसह स्विकारुन महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम ३१ (y) नुसार विद्या परिषदेस शिफारस करण्यात आली.

मा.कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे प्रभारी कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-  
सदस्य सचिव  
व्यवस्थापन परिषद

सही/-  
अध्यक्ष  
व्यवस्थापन परिषद